

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक १४

सभावृत्तांत

दिनांक : २६/०२/२०१४

वेळ - दुपारी २.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २६/०२/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                   |   |        |
|-----------------------------------|---|--------|
| १) मा. लोंढे शुभांगी संतोष        | - | सभापती |
| २) मा. तापकीर अनिता मच्छिंद्र     |   |        |
| ३) मा. सौ.बनसोडे शकुंतला काशिनाथ  |   |        |
| ४) मा. पालांडे सुजाता सुनिल       |   |        |
| ५) मा. नेटके सुमन राजेंद्र        |   |        |
| ६) मा. गोफणे अनुराधा देविदास      |   |        |
| ७) मा. भालेराव प्रतिभा ज्ञानेश्वर |   |        |
| ८) मा. विमलताई सुरेश जगताप        |   |        |

याशिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१ : निवडणूक आचारसंहितेमुळे महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रमाचा प्रशिक्षण कालावधी वाढविणेबाबत - मा.सुमन नेटके, मा.अनिता तापकीर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२ : जागतिक महिलादिन साजरा करणेबाबत - मा.सुमन नेटके, मा.अनुराधा गोफणे यांचा प्रस्ताव.

-----

**मा.अनुराधा गोफणे** - महिला व बालकल्याण समिती (कार्यपत्रिका क्र.१३) सभावृत्तांत दि.१२/२/२०१४ मध्ये ठराव क्र.२८ नंतर विषय क्रमांक १ अशी दुरुस्ती करणेत यावी.

महिला व बालकल्याण समिती (कार्यपत्रिका क्र.१३) सभावृत्तांत दि.१२/०२/२०१४ मध्ये ठराव क्र.२८ नंतर विषय क्रमांक १ अशी दुरुस्ती करणेत आल्याचे व त्या दुरुस्तीसह दिनांक १२/०२/२०१४ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक - १३) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

**सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.**

ठराव क्रमांक - २९

विषय क्रमांक - १

दिनांक - २६/०२/२०१४

सुचक - मा.सुमन नेटके

अनुमोदक - मा.अनिता तापकीर

संदर्भ:- मा.सुमन नेटके, मा.अनिता तापकीर यांचा प्रस्ताव -

दिनांक १०/०७/२०१३ रोजी झालेल्या ठरावानुसार (विषय क्र.१ ठराव क्र.४) महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम शहरात राबविण्याचे काम मे.अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे या संस्थेला दि.३१/०७/२०१४ पर्यंत देण्यात आले आहे. या संदर्भातला संस्था नेमणूकीचा आदेश संस्थेला दि.०४/०२/२०१४ रोजी देण्यात आला. प्रत्यक्षात संस्थेला काम करण्यासाठी दि.०४/०२/२०१४ ते ३१/०७/२०१४ हा पाच महिन्यांचाच कालावधी मिळत आहे व त्यातही आता लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहिता असल्याकारणाने प्रशिक्षण राबविण्यासाठी फारच कमी कालावधी मिळतो. म्हणून दि.३१/०७/२०१४ अखेरपर्यंतच्या कालावधीची महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम वस्तीपातळीवर राबविण्याची मुदत दि.३०/१०/२०१४ पर्यंत वाढविण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३०

विषय क्रमांक - २

दिनांक - २६/०२/२०१४

सुचक - मा.सुमन नेटके

अनुमोदक - मा.अनुराधा गोफणे

संदर्भ:- मा.सुमन नेटके, मा.अनुराधा गोफणे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दरवर्षी जागतिक महिलादिन साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील ८ मार्च २०१४ या जागतिक महिला

दिनानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास व त्याकामी येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

(लॉडे शुभांगी संतोष)

सभापती

मा.महिला व बाल कल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ २१२ /२०१४

दिनांक - २६ / ०२ /२०१४



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.